

महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१५

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

सोमवार, दिनांक ०६ एप्रिल, २०१५ / चैत्र १६, १९३७ (शके)

- | | | |
|--|---|---------------------|
| (१) शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य मंत्री | } | यांचे प्रभारी विभाग |
| (२) अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री | | |
| (३) पर्यावरण मंत्री | | |
| (४) पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री | | |

प्रश्नांची एकूण संख्या - २५

केंद्र शासनाकडून राज्य शासनास "एमसीएम" (मेरिट कम मिन्स) शिष्यवृत्तीसाठी देण्यात आलेल्या निधीबाबत

- (१) * १५२२१ डॉ.संजय रायमुलकर (मेहकर), डॉ.शशिकांत खेडेकर (सिंदखेड राजा) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) राज्यात अभियांत्रिकी संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता सन २०१३-१४ या वर्षासाठी केंद्र शासनाकडून "एमसीएम" (मेरिट कम मिन्स) शिष्यवृत्तीसाठी राज्य शासनास निधी देण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर शिष्यवृत्तीचा निधी अद्याप अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना देण्यात आला नसल्याचे माहे डिसेंबर, २०१४ च्या शेवटच्या आठवड्यात वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (३) असल्यास, या प्रकरणी चौकशी केली आहे काय, असल्यास, उपरोक्त निधी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना न देण्यामागील कारणे काय आहेत,
- (४) सदर निधी तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) व (३) सन २०१३-१४ मध्ये केंद्र शासनाने मंजूरी दिलेल्या एकूण ६३०८ विद्यार्थ्यांपैकी ५९७३ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या स्वतःच्या वैध बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. २४ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती इतर योजनांचा लाभ/चुकीची माहिती/डुप्लीकेट असल्याकारणाने रद्द करण्यात आली आहे.

उर्वरित ३११ विद्यार्थ्यांकडून त्यांचे स्वतःचे वैध बँक खाते प्राप्त करून घेण्याची कार्यवाही तंत्र शिक्षण संचालनालयाकडून सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात अत्यल्प विद्यार्थी संख्या असलेली महाविद्यालये अनुदानाचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक करित असल्याबाबत

(२) * ६७१० श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सुरु असलेल्या १३०२८ महाविद्यालयांपैकी ४२३ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या १ आहे तर २ ते १० विद्यार्थी संख्या असणारी १७१४ महाविद्यालये सुरु असून त्यांना विविध प्रकारचे अनुदान व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शासन देते, त्याव्दारे सदरील महाविद्यालये अनुदानाचा लाभ घेवून शासनाची फसवणूक करित असल्याचे माहे डिसेंबर, २०१४ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त महाविद्यालयांना अनुदानाचा व शिष्यवृत्तीचा लाभ देण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुसार संबंधित संस्थेवर व संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

- श्री. विनोद तावडे : (१) नाही.
(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**शहाड (जि.ठाणे) गावठाण परिसरातील गोदामावर छापा
टाकून साडेनऊ लाखांचा गुटखा जप्त केल्याबाबत**

(३) * ८९७० श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन) : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे जिल्ह्यातील अन्न सुरक्षा विभागाने शहाड गावठाण परिसरातील गोदामावर छापा टाकून साडेनऊ लाखांचा विविध कंपन्यांचा गुटखा जप्त केला व बंटी श्रीचंद सलानी नावाच्या व्यक्तीस दिनांक ५ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास अटक केली आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय,
(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार संबंधितांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) होय. हे खरे आहे.

(२) होय.

(३) अन्न व औषध प्रशासनाने शहाड, गावठाण येथील प्रश्नांकित गोदामावर छापा टाकून गुटखा, सॅटेड तंबाखू इत्यादी प्रतिबंधित रु. ९,४१,४००/- इतक्या रक्कमेचा माल जप्त केला असून संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. तसेच पोलिसांकडे FIR नोंदविण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई-पुणे विभागातील मान्यताप्राप्त बी.पी.एड कॉलेजमधील प्राध्यापकांना
तीन-चार महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याबाबत**

(४) * ५३८३ श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), अॅड.यशोमती ठाकूर (सोनावणे)
(तिवसा), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.नसीम
खान (चांदिवली) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा
करतील काय :-

(१) मुंबई-पुणे विभागातील मान्यताप्राप्त बी.पी.एड कॉलेजमध्ये काम करणा-या
प्राध्यापकांच्या वेतनासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात येवूनही तीन-चार
महिन्यांपासून सदरील प्राध्यापकांना वेतन मिळाले नसल्याने त्यांनी राज्य उच्च व
तंत्रशिक्षण संचालक व शिक्षण सहसंचालक यांचेकडे पाठपुरावा केल्यानंतरदेखील
त्यांना अद्याप वेतन मिळाले नसल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास
निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू प्राध्यापकांना त्वरीत वेतन मिळण्याबाबत शासनाने
कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे. तथापि दि.०९/०१/२०१५ रोजी निधी वितरण
प्रणालीवर तरतूद उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुण्यातील बालचित्रवाणीचे कर्मचारी वेतनापासून वंचित असल्याबाबत

(५) * १५२९८ श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी),
श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील
गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुण्यातील बालचित्रवाणीच्या कर्मचा-यांना मागील दहा महिन्यांपासून वेतन
मिळाले नसल्याचे माहे फेब्रुवारी २०१५ च्या पहिल्या आठवड्यात वा त्यादरम्यान
निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत
आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) बालचित्रवाणी संस्थेतील कर्मचा-यांचे थकित वेतन देण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेस्तव सादर करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील मराठी शाळांचे अनुदानाचे अर्ज मुंबई
महानगरपालिकेने प्रलंबित ठेवल्याबाबत**

(६) * १५१७९ श्री.भिमराव धोंडे (आष्टी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिवसेंदिवस कमी होत असताना तग धरण्यासाठी प्रयत्न करित असलेल्या मुंबईतील सुमारे ५०-६० मराठी शाळांचे अनुदानाचे अर्ज मुंबई महानगरपालिकेने गेली १० वर्षे रोखून धरल्याची बाब माहे जानेवारी, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, सदरहू मराठी शाळांना तातडीने अनुदान देण्याबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय, सन २००१-२००२ या शैक्षणिक वर्षापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या क्षेत्रात कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या नवीन खाजगी प्राथमिक शाळांना राज्य शासनाच्या अनुदानासाठी ग्राह्य धरले जाणार नाही, असा निर्णय शासन पत्र दिनांक १३ जानेवारी, २००४ अन्वये आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांना कळविण्यात आला आहे. या खाजगी संस्थांच्या शाळांना शासनाची मान्यता घेण्यात आलेली नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**हातकणंगले (जि.कोल्हापूर) तालुक्यातील १८१ शाळांपैकी बहुतेक
शाळांचे किचन शेडस् विनावापर पडून असल्याबाबत**

- (७) * १३८२९ डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) हातकणंगले (जि.कोल्हापूर) तालुक्यातील १८१ शाळांपैकी बहुतेक शाळांचे किचन शेडस् विनावापर पडून असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, सदरच्या किचन शेडसचा वापर न करण्याची कारणे काय आहेत,
(३) असल्यास, यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया गेला, हे खरे आहे काय,
(४) असल्यास, या संदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.
(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील मालाड (पूर्व) येथील स्वामी विवेकानंद शाळेतील
गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत**

- (८) * १५६११ श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) मुंबईतील कुरार आप्पा पाडा, मालाड (पूर्व) येथील श्री.समशेर सिंह (मॅनेजिंग ट्रस्टी) दीनदयाळ शिक्षण संस्था व्दारा स्वामी विवेकानंद शाळेतील गैरव्यवहाराची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत मा.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना दिनांक ९ डिसेंबर, २०१४ रोजी वा त्या सुमारास स्थानिक लोकप्रतिनिधींनी लेखी निवेदन दिले, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, उक्त निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने याप्रकरणी चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीत काय निष्पन्न झाले व त्यानुसार संबंधित दोषीवर पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी चौकशी केली असता, संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त यांनी बनावट सहाय्य करून शिक्षक नियुक्तीचा प्रस्ताव सादर केला होता. त्याअनुषंगाने शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधिताविरुद्ध कुरार पोलीस ठाणे, मालाड (पूर्व) येथे भा.दं.वि.कलम ४६५, ४६८, ४७१ आणि ४२० चा गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

ईसापूर (जि.भंडारा) ग्रामपंचायतीने जिल्हा पुरवठा अधिकारी व सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा यांच्या सेवा निष्कासन करण्याची केलेली मागणी

(९) * १४३३८ श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भंडारा जिल्ह्यातील ईसापूर ग्रामपंचायतीने आमसभा ठरावाद्वारे श्री. मिलींद एच. बंसोड, जिल्हा पुरवठा अधिकारी व श्री. वि.के.शहारे सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा यांनी केलेल्या गैरकारभाराबाबत त्यांची सेवा निष्कासन करण्याची मागणी शासनाकडे दिनांक २६ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) होय.

(२) शासनास प्राप्त झालेला ईसापूर ग्रामपंचायतीचा दि.२६ जानेवारी, २०१५ चा ठराव बनावट असल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

येवला (जि.नाशिक) येथील प्राथमिक शिक्षक येवल्यातच राहून घरभाडे
अनुदान घेवून शासनाची फसवणूक करीत असल्याबाबत

(१०) * १३९३४ श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी) : सन्माननीय शालेय
शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) येवला (जि.नाशिक) येथील प्राथमिक शिक्षक येवल्यातच राहून नेमणूकीच्या
ठिकाणी अपडाऊन करीत असून ग्रामपंचायतीकडून खोटे दाखले घेवून सुमारे ८००
शिक्षक घरभाडे अनुदान घेऊन शासनाची फसवणूक करीत असल्याचे माहे जानेवारी,
२०१४ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय, असल्यास,
चौकशीत काय निष्पन्न झाले व त्यानुसार दोषी आढळून येणा-या शिक्षकांवर कोणती
कारवाई करण्यात आली तसेच पुढे भविष्यात असे प्रकार घडू नयेत याबाबत दक्षता
घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील शैक्षणिक संस्था व शिक्षकांच्या संगनमताने शालेय शिक्षकांचे वेतन
दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या संस्थांमध्ये काढण्यात येत असल्याबाबत

(११) * ७५१४ अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.संजय कदम (दापोली),
श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.रमेश कदम
(मोहोळ), श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अमिन
पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा
करतील काय :-

(१) राज्यात तसेच मुंबईतील मालाड, सांताक्रुझ, जोगेश्वरी, गोरेगाव, अंधेरी इ.
ठिकाणच्या शैक्षणिक संस्था व शिक्षकांच्या संगनमताने, सुमारे तीन हजार शिक्षक
दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या संस्थांमध्ये नोंदणी करून कार्यरत असल्याचे दर्शवून
वेतन घेत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले,
हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरचा गैरप्रकार निदर्शनास आणणाऱ्या "शालर्थ" हे सॉफ्टवेअरच
लॉग-ऑफ करण्याकरीता वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करण्यात येत असल्याचे ही
निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत, त्यानुसार संबंधित शिक्षण संस्था व शिक्षकांवर कोणती कारवाई करण्यात आली आहे तसेच अतिरिक्त वेतन घेणाऱ्यांकडून ते वसूल करण्याच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

नांदरुख (ता.मालवण, जि.सिंधुदुर्ग) येथील जलस्वराज्य प्रकल्पाचे लेखा परीक्षण प्रकरणी दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत

(१२) * १५१८९ श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नांदरुख (ता.मालवण, जि.सिंधुदुर्ग) येथील जलस्वराज्य तांत्रिक लेखा परीक्षण प्रकरणी जाणूनबुजून फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लोकप्रतिनिधी यांनी निवेदनाद्वारे शासनाकडे करून सुमारे वर्षभराचा कालावधी लोटला तरी अद्याप दखल घेण्यात आली नसल्याचे माहे फेब्रुवारी, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) तसेच नांदरुख (ता.मालवण, जि.सिंधुदुर्ग) जलस्वराज्य प्रकल्पाचे स्थानिक लेखा निधी, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत लेखा परिक्षण करण्याचे निर्देश सुमारे दोन वर्षांपूर्वी शासनाकडून देण्यात आले असूनही आजमितीपर्यंत सदरहू निर्देशांचे पालन न झाल्याचे माहे फेब्रुवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले आणि तदनुसार सदर प्रकरणी दोषी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) असल्यास, सदर प्रकल्पाच्या लेखा परिक्षणाचा अहवाल किती कालावधीत प्राप्त होणे अपेक्षित आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) हे खरे नाही.

(२) अंशतः खरे आहे.

(३), (४), (५) व (६) होय, नांदरुख, ता.मालवण, जि.सिंधुदुर्ग येथील जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत योजनेचे स्थानिक लेखा निधी, सिंधुदुर्ग यांचेमार्फत लेखा परिक्षण करण्यासंदर्भात उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), जि.प.सिंधुदुर्ग यांनी त्यांच्या दि.२०/०५/२०१४ च्या पत्रान्वये सहाय्यक संचालक, स्थानिक लेखा निधी, सिंधुदुर्ग यांना कळविले होते. सहाय्यक संचालक, स्थानिक लेखा निधी, सिंधुदुर्ग यांनी त्यांचे दि. २९/०५/२०१४ चे पत्रान्वये सदरचे लेखा परिक्षण संचालक, स्थानिक निधी लेखा परिक्षण संचालनालय, नवी मुंबई यांचेकडून करून घेण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी त्यांचे दि.२३/०६/२०१४ च्या पत्रान्वये अध्यक्ष, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, नांदरुख, ता.मालवण यांना परिपूर्ण प्रस्ताव संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षण संचालनालय, नवी मुंबई यांना सादर करणेबाबत कळविले आहे. त्यांचेकडून परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर लेखा परीक्षणाची कार्यवाही करण्यात येईल.

असे असले तरी, स्थानिक लेखा निधी परीक्षणासाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी, (ग्रामपंचायत) व संबंधित विस्तार अधिकारी (पंचायत) यांना ग्राम पंचायत/ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती यांच्याकडून कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याचे व आवश्यक ती कागदपत्रे/अभिलेख अद्याप उपलब्ध न करून दिल्याच्या कारणास्तव ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, सचिव आणि अन्य संबंधित व्यक्तींविरुद्ध तातडीचे FIR दाखल करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांना दि.२६/०३/२०१५ रोजी आदेशित करण्यात आले आहे.

खांदाट व पाली (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) परिसरात

११ क्रशर मशिन्स नियमबाहय सुरु असल्याबाबत

(१३) * ६२१२ श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खांदाट व पाली (ता.चिपळूण, जि.रत्नागिरी) परिसरात ११ क्रशर मशिन्स नियमबाहय सुरु असल्याने या क्रशर मशिन्समुळे आजुबाजुच्या वाडीवस्तीतील घरांना तडे गेले असून प्रचंड प्रमाणात धुळीमुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर क्रशर मशिन्स सील करण्याच्या सूचना मा. पर्यावरण मंत्री यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या होत्या, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर क्रशर मशिन्स सील करण्यात आल्या आहेत काय, असल्यास, केव्हा,
- (४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत व त्या केव्हा सील करण्यात येतील ?

श्री. रामदास कदम : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) हे खरे नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अस्थिरोग विभागातील डॉक्टर यांचे दलालांशी संगनमत असल्याबाबत

(१४) * १५६७२ श्री.सुधीर पारवे (उमरेड) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अस्थिरोग विभागातील डॉक्टर रुग्णालयात असलेले उपचार व औषधे न देता दलालांशी संगनमत करून सर्सासपणे रुग्णांना स्वखर्चाने बाहेरून उपचाराचे साहित्य व औषधे आणावयास सांगून त्यानंतर संबंधित रुग्णावर शस्त्रक्रिया पूर्ण केली जात असल्याचे माहे फेब्रुवारी, २०१५ च्या दुस-या आठवड्यात वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त रुग्णालयात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची सेवा उपलब्ध असतांना उदाराम येवले, मु.किन्ही (मांढळ) (ता.कुही, जि. नागपूर) या बीपीएल रेषेखालील रुग्णाला स्वखर्चाने बाहेरून शस्त्रक्रियेचे साहित्य व औषधे आणण्यास सांगून त्यानंतर शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रश्न भाग (१) व (२) प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, असल्यास, चौकशीचा तपशील काय आहे व त्यानुसार यासंदर्भात शासनाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) श्री. उदाराम येवले यांचेकडे राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे उपलब्ध नव्हती. त्यांच्या आजाराचे गांभीर्य व तातडी विचारात घेता शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. सबब त्यांच्या मुलीच्या सहमतीने स्वखर्चाने बाहेरून शस्त्रक्रिया साहित्य व औषधे आणून शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

(३) प्रश्न (१) बाबत चौकशीचा प्रश्न उद्भवत नाही. प्रश्न (२) बाबत अधिष्ठाता कार्यालयामार्फत चौकशी करण्यात आली आहे. सदर चौकशीत संबंधित रुग्णाकडे राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ घेण्यास आवश्यक असणारी कागदपत्रे उपलब्ध नव्हती. रुग्णाच्या आजाराचे गांभीर्य व तातडी विचारात घेता त्यांच्या मुलीच्या सहमतीने स्वखर्चाने बाहेरून शस्त्रक्रिया साहित्य व औषधे आणून शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे निदर्शनास आले.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

खुंटविहीर (ता.सुरगाणा, जि.नाशिक) येथील पाणी टंचाई दूर करण्याबाबत

(१५) * १६१४० श्री.पंकज भुजबळ (नांदगाव) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खुंटविहीर (ता.सुरगाणा, जि.नाशिक) येथील ग्रामपंचायत सरपंचांचा दूर अंतरावरून डोक्यावरून पाणी आणतांना दिनांक २४ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास मृत्यू झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले आहे,

(३) असल्यास, चौकशीनुसार खुंटविहीर येथील पाणी टंचाई दूर करण्याच्या दृष्टीकोनातून शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) होय, तथापि, नाशिक जिल्ह्यातील खुंटविहीर ग्राम पंचायतीचे सरपंच यांचा झिन्ज्यामधून पाणी आणत असतांना छातीत कळ आल्याने दि. २३.२.२०१५ रोजी मृत्यू झाला आहे.

(२) या घटनेबाबत तहसिलदार, सुरगाणा यांनी मयत श्री. मोतीराम रतन वाहूट, सरपंच खुंटविहीर ग्रामपंचायत यांच्या पत्नीचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्यानुसार

श्री. मोतीराम रतन वाहूट हे झिज्यामधून पाणी भरत असतांना त्यांच्या छातीत कळ आल्याने त्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने घरापर्यंत आणले होते तथापि, घरी डॉक्टरांची मदत किंवा उपचार होईपर्यंत ते मयत झाल्याचे निदर्शनास आले. त्यांचे पोस्टमार्टम करण्यात आलेले नाही.

(३) ग्राम पंचायत खुंटविहीर अंतर्गत मोहपाडा येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत दोन हातपंपाचे काम करण्यात आले आहे.

खुंटविहीर व मोहपाडा येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी खुंटविहीर मोहपाडा नळ पाणी पुरवठा योजना दिनांक २६.२.२०१५ रोजी विद्युत जोडणी प्राप्त करून घेऊन कार्यान्वित करण्यात आली आहे.

खुंटविहीर व मोहपाडा येथे सद्यःस्थिती खालीलप्रमाणे पाणी पुरवठा सुविधा उपलब्ध आहेत :-

खुंटविहीर

- १) सद्यःस्थितीत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे.
- २) हातपंप - ५ नग
- ३) साध्या विहीरी - २

मोहपाडा

- १) सद्यःस्थितीतील पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
 - २) हातपंप - ३ नग
 - ३) साध्या विहीरी - ३
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

उंबई (ता.कल्याण, जि. ठाणे) येथील शेठ हिराचंद मुथा शैक्षणिक संस्थेच्या विश्वस्ताद्वारे महिला शिक्षकांचा करण्यात येत असलेला मानसिक छळ

(१६) * ८४२८ श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) :

सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उंबई (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील शेठ हिराचंद मुथा शैक्षणिक संस्थेअंतर्गत शेठ हिराचंद मुथा या महाविद्यालयातील प्राचार्य शैक्षणिक दृष्ट्या पात्र नसतानाही ते प्राचार्याची भूमिका बजावत असून सदरील संस्थेअंतर्गत गैरकारभार होत आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच उक्त शैक्षणिक ट्रस्टद्वारा संचलित शेठ प्रफुल्ल पटेल पब्लिक स्कूलचे विश्वस्त प्रकाश मुभाटे शाळेच्या महाव्यवस्थापकासह महिला शिक्षकांचा मानसिक

छळ करीत असल्याबाबत शाळेच्या ६१ महिला शिक्षिकांनी माहे जानेवारी २०१५ मध्ये वा त्यादरम्यान महात्मा फुले पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करूनही संबंधितावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणांची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय निष्पन्न झाले व त्यानुसार संबंधित दोषींवर पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) सद्यःस्थितीत महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य कार्यरत असून संस्थेअंतर्गत गैरकारभार होत असल्याची तक्रार प्राप्त झालेली नाही.

(२), (३) व (४) महिला शिक्षिकांनी महात्मा फुले पोलिस स्टेशन, कल्याण येथे दिनांक ०७.०१.२०१५ अन्वये तक्रार दाखल केली.

यासंदर्भात पोलीस निरीक्षक, महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन, कल्याण (पश्चिम) यांनी दिनांक १९.०३.२०१५ रोजी चौकशी केली असता संबंधित शिक्षिकांनी श्रीमती संध्या प्रफुल पटेल यांनी दहशत निर्माण करून, धाक दाखवून तक्रार अर्जावर जबरदस्तीने सहा घेतल्याचे निवेदन दिले आहे तसेच आम्हाला श्री.प्रकाश मुथा यांचेकडून कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास व दबाव नाही असा जबाब दिला आहे. त्यामुळे कारवाई करण्याचा तसेच विलंबाचा प्रश्न उद्भवत नाही.

**अन्न व औषधे प्रशासन विभाग, ठाणे यांनी छापे टाकून दूध
भेसळयुक्त असल्याचे निदर्शनास आणल्याबाबत**

(१७) * ७३९४ श्री.अजय चौधरी (शिवडी) : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात ८१ ठिकाणी अन्न व औषधे प्रशासन विभाग, ठाणे यांनी माहे डिसेंबर, २०१४ मध्ये वा त्यादरम्यान छापे टाकून दुधाचे नमुने विश्लेषणासाठी घेतले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासकिय दुध योजना खोपोली, कोल्हापूर, दूध संघ वाशी, बी.जे.चितळे, सांगली, गुजरात को.मिल्स फेडरेशन, बोईसर, वसुंधरा बोईसर आणि महानंदा डेअरी, मुंबई या ठिकाणचे दूध असुरक्षित आणि भेसळयुक्त असल्याचे केलेल्या विश्लेषणातून निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, या प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, होणा-या विलंबाची कारणे काय आहेत व ह्याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. गिरीश बापट : (१) होय.

(२) व (३) होय.

१. दूधाच्या मोहिमे अंतर्गत तपासणीसाठी घेतलेल्या ०९ नमुन्यांपैकी ०६ नमुन्यांमध्ये साखर आढळल्याने ते असुरक्षित घोषित झाले होते. त्यामुळे सदर पेढीतील संबंधितांविरुद्ध ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये I.P.C चे कलम २७२, २७३, ३४ व ४२० तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे कलम ५९ व ६६ नुसार गुन्हे नोंदविण्यात आले होते.

२. ०६ असुरक्षित नमुन्यांपैकी ०५ असुरक्षित नमुन्यांचे संदर्भात संबंधितांनी ह्या नमुन्यांची कायद्यातील तरतूदीनुसार फेरतपासणीसाठी संबंधित पदावधीत अधिकारी यांच्याकडे अर्ज केले व त्यानुसार ह्यातील ०५ नमुने फेरतपासणीसाठी रेफरल फूड लॅबोरेटरी, गझीयाबाद येथे पाठविण्यात आले. एका उत्पादकाने असुरक्षित नमुना फेरतपासणीसाठी पाठविण्याची तरतूद अवलंबिली नाही.

३. फेरतपासणीसाठी पाठविलेल्या ०५ असुरक्षित नमुन्यांपैकी रेफरल फूड लॅबोरेटरी, गझीयाबाद यांनी ०४ नमुने प्रमाणित घोषित केले व ०१ नमुना कमी दर्जाचा घोषित केला.

४. सदर प्रकरणातील ०१ असुरक्षित नमुना व ०१ कमी दर्जाच्या दूधाच्या संदर्भात पुढील तपास चालू आहे. असुरक्षित नमुन्याचे संदर्भात तपास पूर्ण होताच संबंधितांविरुद्ध खटला दाखलची कारवाई व कमी दर्जाचे नमुन्यांचे संदर्भात न्यायनिर्णय अधिकारी, ठाणे यांच्यासमोर न्यायनिर्णय कारवाई करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**तेर (ता.जि.उस्मानाबाद) येथील पुरातन
 चैत्यगृहाचे जतन व दुरुस्ती करणेबाबत**

(१८) * ११७८८ श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.राहुल मोटे

(परांडा) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तेर (ता.जि.उस्मानाबाद) येथील पुरातन चैत्यगृहाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी माहे जानेवारी, २०१२ मध्ये पुरातत्व विभागाच्या वतीने उत्खननाला सुरुवात करण्यात आली होती, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, बरीचशी कामे झाल्यानंतर निधीची कमतरता निर्माण झाल्याने उत्खननाचे काम बंद पडले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, पुरातत्व विभागाकडे रुपये २० लाख १७ हजार एवढ्या वाढीव निधीचा प्रस्ताव पाठवून एक वर्षाचा कालावधी होऊनही अद्याप निधी प्राप्त झालेला नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे आहे.

(२) बाराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सन २००८-०९ मध्ये रु. २५.०० लक्ष इतका निधी प्रस्तावित होता. सदर निधीतून तेर येथील स्तुपाचे उत्खनन करून जतन व दुरुस्ती कामाच्या रुपये ३१,९०,५७५/- इतक्या रक्कमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार उपलब्ध निधीतून रु. २४,९०,१९८/- इतक्या रक्कमेचे काम पूर्ण करण्यात आले.

(३) होय.

(४) व (५) सदर स्तुपाचे अंदाजपत्रक तयार करण्याकरीता सहायक संचालक पुरातत्व विभाग औरंगाबाद यांनी पाहणी केली असून सुधारीत अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे. सदर कामास सन २०१५-१६ करीता निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

**चिखलदरा तसेच धारणी (जि.अमरावती) तालुक्यातील
पाण्याच्या टाक्या निकृष्ट दर्जाच्या असल्याबाबत**

(१९) * १६०६५ श्री.रवि राणा (बडनेरा) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती जिल्ह्यातील आदिवासी बहुल क्षेत्र चिखलदरा तसेच धारणी तालुक्यातील अनेक गावांत लाखो रुपये खर्च करून पाणी पुरवठ्यासाठी मोठ्या टाक्या बांधण्यात आल्या असून जवळपास १०० गावांमधील निकृष्ट टाक्यांमुळे पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने संबंधित अधिकारी व कंत्राटदारांचे संगनमत कारणीभूत असल्याचे तेथील परिसरातील आदिवासी नागरिकांचे म्हणणे आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मेळघाट क्षेत्रामध्ये पिण्याचे पाणी मिळण्यासाठी व टँकरमुक्त परिसर करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) हे खरे नाही.

अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा हे दोन्ही आदिवासी क्षेत्र असलेले तालुके आहेत. या तालुक्यातील पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे नाही. काही गावात विज पुरवठा नियमित नसल्यामुळे व अपू-या उद्भवामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होते.

(२) धारणी तालुक्यात कोणतेही गाव टॅकरग्रस्त नाही.

चिखलदरा तालुक्यातील टॅकरग्रस्त गावांपैकी ८ गावांकरीता राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरित गावांकरीता शास्वत उद्भवाकरीता सर्वेक्षण सुरु आहेत. विज पुरवठा उपलब्ध होऊ शकत नसलेल्या २२ गावांचा सौरउर्जेवर आधारित योजना पुर्ण करून पाणी पुरवठा सुरु करण्यात आलेला आहे. तसेच ९ सौर उर्जा पाणी पुरवठा योजनेचा समावेश नविन कृती आराखड्यात करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

भंडारा जिल्ह्यात धान खरेदी केंद्र योजनेंतर्गत झालेला गैरव्यवहार

(२०) * १६१९३ श्री.राजेश काशीवार (साकोली), श्री.चरण वाघमारे (तुमसर) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भंडारा जिल्ह्यात सन २०१३-२०१४ मध्ये वा त्यादरम्यान धान खरेदी केंद्र योजनेंतर्गत करोडो रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार गैरव्यवहार करणाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१), (२) व (३) किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम २०१३-१४ मध्ये भंडारा जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनमार्फत सुमारे ७.४० लक्ष क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. या खरेदीबाबत मा.लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याकरीता अपर जिल्हाधिकारी, अहेरी, जिल्हा गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात अनुदानित संस्थामधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक
शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा सेवेत असताना
मृत्यू झाल्यास देय असलेली मदत मिळत नसल्याबाबत

(२१) * ११२५३ श्री.जानराज चौगुले (उमरगा), श्री.समीर कुणावार (हिंणघाट),
श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.रमेश
कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा) : सन्माननीय शालेय शिक्षण
मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अनुदानित संस्थामधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक
शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास
त्याच्या कुटुंबियांना शासनाकडून ६० हजार रुपये मदत दिली जाते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनातील वित्त विभागाच्या तरतुदीअभावी राज्यातील सुमारे ६८५
अनुदानित संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व
शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या कुटुंबियांना अद्यापही शासनामार्फत विशेष आर्थिक मदत
मिळाली नसल्याचे माहे फेब्रुवारी, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात वा त्यासुमारास
निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यातील शेकडो शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या कुटुंबियांना
देय असलेली सरकारी मदत गेली ५ वर्षे न मिळाल्याच्या निषेधार्थ दिनांक २ मार्च,
२०१५ पासून भीक मांगो आंदोलन करण्याचा निर्णय घेऊन तसा इशारा शासनाला
दिला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या कुटुंबियांना त्वरीत सदरील
आर्थिक मदत देण्याबाबत शासनाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत
आहे, असल्यास, साधारण: केंव्हा पर्यंत उक्त रक्कम संबंधितांना मिळणे अपेक्षित
आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) होय.

(३) होय.

(४) व (५) वित्त विभागाने सुधारित अंदाज सन २०१४- २०१५ मध्ये निधी उपलब्ध
करून दिला असून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

**राज्यात विशेष गरजा असणा-या मुलांना मोफत व सक्तीचे
शिक्षण उपलब्ध करून देणेबाबत**

(२२) * ११५८५ श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), श्री.योगेश सागर (चारकोप) :

सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बालशिक्षण हक्क कायदा २००९ व अपंग व्यक्ती कायदा १९९५ अन्वये विशेष गरजा असणा-या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात सुमारे ३ लक्ष विद्यार्थी विशेष गरजा असणारे असल्याचे निदर्शनास आले असून या विद्यार्थ्यांसाठी १ हजार ९४७ शिक्षक असून सदरील शिक्षकांचे प्रमाण हे विद्यार्थी संख्येच्या तुलनेत अत्यल्प आहे तसेच कायमस्वरूपी विशेष शिक्षक उपलब्ध नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय निष्पन्न झाले व त्यानुसार उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) अ) U-DISE २०१४-१५ प्रमाणे २,८१,०६४, विशेष गरजा असणारे विद्यार्थी आहेत. यामध्ये नियमित शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या २,४२,१२८ व विशेष शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ३८,९३६ असून विशेष शाळेतील विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण विभागातर्फे कायमस्वरूपी विशेष शिक्षक उपलब्ध करून दिले जातात.

समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत १९४८ विशेष शिक्षक कार्यरत असून ज्यावेळी विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्यापनाच्या वेळी अडचणी येतात. अशाच वेळी या विशेष शिक्षकांद्वारे अध्यापन सहाय्य पुरविण्यात येते. शिवाय वर्ग शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यास २ याप्रमाणे ४०७ तालुक्यास ८१४ समावेशित शिक्षण विशेषतज्ञ कार्यरत आहेत. त्यामुळे हे प्रमाण अत्यल्प नाही.

ब) होय. हे खरे आहे. केंद्र पुरस्कृत सर्व शिक्षा अभियांनाच्या समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत कोणतीही पदे कायमस्वरूपी नसून ही सर्व पदे कंत्राटी पध्दतीने आहेत.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे जिल्ह्यातील ससून रुग्णालयातून जीवनदायी योजने अंतर्गत
रुग्णांवर उपचार नाकारण्यात आल्याबाबत**

(२३) * १४७२३ श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे जिल्ह्यातील ससून रुग्णालयात जीवनदायी योजने अंतर्गत रेशनिंग कार्डच्या पुराव्याच्या अटीमुळे ५० टक्के रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्याचे नाकारल्याचे माहे फेब्रुवारी २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, फाटलेले रेशनिंग कार्ड, तारखांची नोंद, तहसीलदारांची स्वाक्षरी याप्रमाणे त्रुटी दूर करूनही अनेक रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्याचे नाकारण्याची कारणे काय आहेत,
- (३) उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय निष्पन्न झाले व त्यानुसार सदरील रुग्णालयात उक्त योजनेअंतर्गत गरीब रुग्णांवर त्वरीत उपचार करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मराठा व मुस्लीम आरक्षणाचा लाभ घेऊन इंजिनिअरींग, फार्मसी इ. अभ्यासक्रमास
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याबाबत**

(२४) * १६२१७ श्री.भिमराव धोंडे (आष्टी) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाने मराठा व मुस्लीम आरक्षणाचा पहिला लाभ थेट व्दितीय पदवी इंजिनिअरींग, फार्मसी इ.अभ्यासक्रमात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना दिला असून आरक्षणाच्या निर्णयाचा लाभ घेतल्याने सदर विद्यार्थी आर्थिक मागास वर्ग (ईबीसी) सवलतीतून हद्दपार झाले आहेत, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, मराठा व मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने सदर आरक्षणाचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क वसूल करण्यासाठी महाविद्यालयांनी तगादा सुरु केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) नाही.

(२) व (३) नाही.

अशा प्रकारची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. तथापि, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमार्फत प्रवेश घेतलेल्या राज्यातील सामाजिक मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची (१०० टक्के किंवा ५० टक्के प्रकरणपरत्वे) आकारणी न करण्याबाबत दिनांक २४/०२/२०१५ च्या परिपत्रकान्वये तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत सूचना देण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली असणा-या रुग्णालयांमध्ये औषध दुकानासाठी एकाच संस्थेस जागा दिल्याबाबत

(२५) * १५५५१ श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वैद्यकीय शिक्षण विभागाने दिनांक ४ ऑगस्ट, २०१४ रोजी यांच्या अधिपत्याखाली असणा-या १६ रुग्णालयांमध्ये औषध दुकानासाठी एकाच संस्थेस जागा देवून घेतलेला निर्णय रद्द करून अपंग संस्थेने मागणी केलेल्या चार रुग्णालयात जागा देवून अपंगावरील अन्याय दूर करण्याबाबत महाराष्ट्र वंजारी सेवा संघाने दिनांक १७ नोव्हेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास मा.मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन दिले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानुषंगाने उक्त प्रकरणी शासनाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व याबाबत शासनाची भूमिका काय आहे ?

- श्री. विनोद तावडे : (१) होय.
(२) याबाबत प्राप्त निवेदनावर कार्यवाही सुरु आहे.
(३) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.